

Sahaj Adhyayan (सहज अध्ययन)

जर हे **Practice Question Papers** तुम्हाला खरंच फायदेशीर वाटत असतील तर तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना पाठवा.

त्यांना देखील ह्या सर्वांचा अभ्यासासाठी फायदा होऊ द्या.

For more study material connect with us on

Instagram: www.instagram.com/sahajadhyayan

YouTube (मराठी माध्यम): www.youtube.com/sahajadhyayan

YouTube (Semi/English):

www.youtube.com/SahajAdhyayanSemiEnglish

Telegram (for PDF): t.me/sahajadhyayan

Facebook: www.facebook.com/sahajadhyayan

WhatsApp (only Message, No calls): **855 289 2890**

For more study material register here

www.sahajadhyayan.in/register

जर तुमच्या जवळ कोणत्याही इयत्तेच्या, कोणत्याही परीक्षेच्या, कोणत्याही विषयाचे, Question Papers असतील

तर ते आम्हाला WhatsApp वर पाठवा,

इतर विद्यार्थी मित्रांना त्या सर्वांचा उपयोग होईल.

Class: XI Com. **Div- A**

1st Term End Exam

Marks – 50

Sub: O.C

Jan.2022

Time: 2.30 Hours

Q.1. A] Complete the following Sentences

[5]

1. Public sector enterprise is owned managed & controlled by -----
a) Individuals b) Government c) Board of Director
- 2) Govt. companies have ----- status.
a) Legal b) artificial c) natural
3. Joint venture is a ----- partnership.
a) Temporary b) Permanent c) infinite time.
4. Multinational corporation have a network of subsidiaries in -----
a) Several countries b) home countries c) State only
5. At least----- of capital of Government company is held by the Government.
a) 51% b) 71% c) 95%

Q.1 B) Match the following sentences:

[5]

Group 'A'

Group 'B'

- | | |
|------------------------------|------------------------------|
| 1) Departmental organization | a) aromatic plants |
| 2) Agro based industries | b) Production & Distribution |
| 3) Statutory Corporation. | c) autonomous functioning |
| 4) Horticulture | d) wood products |
| 5) Business | e) controlled by ministry |

Q.1.C) Give one word / phrase /term

[5]

- 1) The members of the joint Hindu Family Firm.
- 2) A partner who gives his name to partnership firm.
- 3) These organizations maintain secrecy on policy matters like defence automic stations etc.
- 4) An elected body of representatives of co-operative Society for its day to day administration.
- 5) This type of organization is formed for a finit time

Q1.D) State True or false

[5]

- 1) The liability of Karta is unlimited.
- 2) There is a separation of ownership and management in joint stock company.
- 3) Govt. interference is more in public sector.
- 4) Multinational companies help the host companies.
- 5) The membership of a co-operative society is compulsory.

Q.1.E) Answer in one sentence:

[5]

- 1) State any four merits of Co-operative Society?
- 2) What do you mean by Public company?
- 3) State the demerits of statutory corporation?
- 4) What are the different types of partners?
- 5) What is JHF business?

Q.2) Distinguish between the following (Any 3)

[15]

- 1) Co-operative society and partnership firm.
- 2) Private limited company and Public limited company.
- 3) Joint Hindu family firm and sole trading concern.
- 4) Statutory corporation and Departmental organization.
- 5) Government Company and Multinational Company.

Q.3) Answer in short. (Any 2)

[10]

- 1) State any four types of partners.
- 2) Describe any four types of co - operative society.
- 3) Describe merits of Joint Stock Company.
- 4) State the Features of Multinational Corporation.

0=0=0=0=0=0=0=0=0